

# Shree Steel Wire Ropes Ltd.

MFRS. OF: STEEL WIRE ROPES, STEEL WIRE ROPE SLINGS, WIRE STRANDS, STAINLESS STEEL WIRE ROPES & ATDs (REGULATING EQUIPMENT), TRACTION BOND, SECTION INSULATOR ASSEMBLY & ANTICREEP WIRE Administrative Office & Correspondence Address:



CIN: L45202MH1992PLC067466

503-505, 5th Floor, Shiv Ashish Commercial Complex, Plot No. 10, 19th Road, Chembur, Mumbai - 400 071. (INDIA)

Tel.: (022) 2527 4142 / 6739 9999 • Email: info@sswrl.com • WEB: www.sswrl.com

#### 03 November, 2021

BSE Limited Phirojee Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001

Scrip Code: 513488

Sub:Newspaper Publication for Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended September 30, 2021. Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations Disclosure Requirements) Regulations 2015

Dear Sir/Madam,

With reference to captioned subject, please find enclosed herewith copy of newspaper publication of the Extract of Unaudited Financial Result for Quarter ended September 30, 2021 published on November **03**, 2021 in following News Paper:

- 1. Navshakti
- 2. The Free Press Journal

Kindly take the same in your record.

Thanking You

Yours Faithfully,

Shree Steel Wire Ropes Limited

**Anand Dubey** 

Company Secretary & Compliance Officer

Encl as Above

(Rs. in Lakhs)



TRIBUNAL No-I, MUMBAI (Ministry of Finance) 2nd Floor, Telephone Bhavan, Strand Road, Colaba, Mumbai - 400005 RECEOVERY PROCEEDINGS

NO. 185 OF 2017 Exh. No. 18 Next Date: 05th Nov., 2021

Phoenix ARC Pvt. Ltd. .... Certificate Holder

Mr. Arif Yusuf Patel .... Certificate Debto

#### NOTICE FOR SETTLING THE SALE **PROCLAMATION**

Whereas the Hon'ble Presiding Officer has issued in Transfer Original Application No. 711 of 2016 to pay to the Applicant Bank a sum Rs. 17,66,672/- (Rupees Seventeen Lakhs Sixty Six Thousand Six Hundred Seventy Two only) with interest and cost.

Whereas, you have not paid the amount and the undersigned has attached the under mentioned property and ordered its sale.

You are hereby informed that 05-11-2021 has been fixed for drawing up the proclamation of sale and settling the terms thereof. You are hereby called upon to participate in the settlement of the terms of proclamation and to bring to the notice of the undersigned any encumbrance charges or liabilities attaching to the said properties or any portion thereof. Specification of property: Flat No. A/402, Madhuban Aprtment, Yari Road Varsova Andheri (W), Mumabi - 400061. Given under my hand and seal dated this 07th day of October 2021 at Mumbai.

AJEET TRIPATHI Recovery Officer Debts Recovery Tribunal - I Mumbai

Seal of the Tribuna

Mr. Arif Yusuf Patel, A/402 Madhuban Apartments, Yari Road, Near Gulshan Colony, Versova Andheri (W), Mumbai - 400061

> Shop No.1, Building No. B. Zohra Aghadi Nagar Yari Road, Andheri (W Mumbai - 400061







# **NATIONAL HEALTH MISSION**

State Health Society, Government Of Maharashtra

E-Tender Notice No. 05 For 2021-22 (Online)

Online E-tenders in "B-2" Form (Item Rates) for the following work are invited by Infrastructure Development Wing, National Health Mission, State Health Society, Mumbai. Phone No 022-22717500 for and on behalf of National Health Mission from Eligible P. W. Dept. Registered Unregistered Contractor.

Download Tender document from our web site https://mahatenders.gov.in - Tenders by Orgnisation - SE National Health Mission State Health Society Mumbai. National Health Mission, State Health Society, Mumbai reserves Total rights of acceptance or rejection of E-Tender. Conditional Tender will not be accepted. Detailed information of mentioned E-Tender notice is available on above mentioned website.

Name of work - Construction of 200 bedded District Hospital At Palghar Estimated Cost: Rs. 168.23.07.995/-

ender Document Sale Start

	ender Document Sale Start	03/11	/ <b>Z</b> U Z I	10	17712	/ ZUZ I
	and End Date Time	From	12:00		Upto	17:00
*	Blank E-Tender form Fees ( N	Non Refundable	and EMD an	nount w	ill be accepted	Online only.

- To download tender documents and participate in E-Tendering All eligible / interested
- Contractors are required to be enrolled on portal https://mahatenders.gov.in.
  - The information of E-Payment Gatway available on E-Tendering website https://mahatenders.gov.in

State Health Society **National Health Mission** 



LAKHOTIA POLYESTERS (INDIA) LIMITED

CIN: L17120MH2005PLC155146 Registered Office: 158/159, Samartha Sahkariaudyogik Vasahat Ltd, Pimpal- Gaon (Baswant) Tal Niphad Dist Nashik Mh 422209 Tele Nos.: 02554 - 232000; Website: info@lakhotiapoly.in, Email id: www.lakhotiapoly.in

Statement of standalone unaudited financial results for the quarter and half year ended on September 30, 2021 (Rupees in Lacs, except per share data)

	· · · · · · · · · · · · · · · · · · ·						
Sr.		Quarte	r Ended	Si	x Month End	ed	Year Ended
No.	Particulare	30/09/2021	30/06/2021	30/09/2020	30/09/2021	30/09/2020	31/03/2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	239.07	899.70	334.53	1,138.77	417.68	1,634.22
2	Profit(-Loss) before tax for the period	(30.75)	8.86	3.83	(21.89)	(22.36)	(50.58)
3	Net Profit(-Loss) for the period	(30.26)	9.34	1.55	(20.92)	(16.55)	(48.31)
4	Total Comprehensive Income for the period	0.22	42.71	(13.54)	42.93	(31.64)	(49.45)
5	Paid-up equity share capital						
l	(Face Value of Rs.10/- each)	1,047.40	1,047.40	1,047.40	1,047.40	1,047.40	1,047.40
6	Basic and diluted EPS	0.00	0.41	(0.13)	0.41	(0.30)	(0.47)
No	te: 1. The above is an extract of the detailed f	ormat of the	standalone fir	ancial results	for the quart	er and half ve	ar ended on

September 30, 2021 filed with the Stock Exchange under regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015 . The full format of the standalone financial results for the quarter and half year ended on September 30, 2021 are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and Company website i.e. www.lakhotiapoly.in

> for and on behalf of the Board of Directors of Lakhotia Polvesters (India) Ltd

> > Madhusudan Lakhotia Managing Director DIN: 00104576

(In ₹ crores)

SHREE STEEL WIRE ROPES LTD. Registered Office: 185, K.I.D.C., Village-Dheku, Khopoli. Taluka-Khalapur, Dist. Raigad, Maharashtra. UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QAURTER & HALF YEAR ENDED 30TH SEP, 2021

Date : November 02, 2021

Ű	CIN: L45202MH1992PLC067466						(Rs. In Lakhs)
SR.		QUARTER ENDED			HALF YEA	YEAR ENDED	
NO.	PARTICULARS	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
	PART-1						
1	Revenue from operations	423.28	253.82	493.13	677.10	613.14	1,649.21
2	Expenses	420.75	269.39	426.93	690.14	572.59	1,525.86
3	Profit before tax (3-4)	2.53	(15.57)	66.20	(13.04)	40.55	123.35
4	Profit (Loss) After Tax (5-6)	(0.86)	(12.18)	54.13	(13.04)	32.36	86.81
5	Total Other Comprehensive Income / (Loss)	3.23	3.20	3.03	6.43	6.01	11.49
6	Total Comprehensive Income / (Loss) (7+8)	2.37	(8.98)	57.16	(6.61)	38.37	98.30
7	Paid-up equity share capital (face value- Rs.10/-)	331.15	331.15	331.15	331.15	331.15	331.15
8	EPS per share of Rs.10/- (for the period-not annualised)						
	(1) Basic	(0.03)	0.37	(1.63)	(0.39)	0.98	2.62
	(2) Diluted	(0.03)	0.37	(1.63)	(0.39)	0.98	2.62

DATED: November 3, 2021

PLACE: MUMBAI

- The Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021 which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations &: Disclosure Requirements) Regulations, 2015 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 2nd Nov, 2021. The above results have been subject to Limited Review by the statutory auditors of the Company. The Unaudited standalone financial results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013
- 2. Figures for Previous Period have been regrouped re-arranged and re-classified wherever considered to confirm to current period's classification. 3. The Statutory Auditors have expressed an unqualified opinion on the Unaudited Standalone Financial Results for the quarter/half year
- 4. The Company is engaged in the business of manufacturing of Steel Wire Ropes and Allied Products, which in the context of Indian Accounting Standard (INDAS)- 108 "Operating Segment", is considered as the operating segment of the Company.

For SHREE STEEL WIRE ROPES LTD

Sd/-ANIL SAJNANI Managing Director DIN: 00014257



# ROLTA INDIA LIMITED

Regd. Office: Rolta Tower A, Rolta Technology Park, MIDC, Andheri (East), Mumbai - 400 093 Maharashtra, India.

:IN: L74999MH1989PLC052384 Tel. Nos.: 91-22-29266666 Fax No.: 91-22-28365992 E-mail: investor@rolta.com, Website: www.rolta.com



### EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021**

Quarter Quarter Quarter Year Sr. **Particular** Ended Ended ended Ended ended No. 31.03.21 31.12.20 31.03.20 31.03.21 31.03.20 274.40 394.97 943.74 1492.67 Revenue from operations 16.84 2 328.10 1.59 333.86 Other income 7.59 10.98 3 **Total Income** 344.94 275.99 402.56 1277.60 1503.65 Total Expenses 346.52 453.35 682.47 2089.31 2639.30 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional (177.36) 5 (1.58)(279.91) (811.71) (1135.65)and/or Extraordinary items) 6 528.93 162.84 (57.02)2857.05 (44.76)Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional (530.52)(340.20)(222.89)(3668.77) (1090.89)and/or Extraordinary items) 8 (84.96)47.39 (17.24)404.50 175.98 Tax (Expenses) / benefit Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional (615.47)(292.81) (240.13)(3264.26) (914.91) 9 and/or Extraordinary items) 10 Other Comprehensive Income (not to be considered for EPS) 144.22 (85.67)(303.76)125.12 (413.67)11 (378.48)(1328.58)Total Comprehensive Income for the period (471.24)(543.89)(3139.13)12 **Equity Share Capital** 165.89 165.89 165.89 165.89 165.89 Earning Per Share (Of ₹10/- each) (for continuing and 13 discontinued operations) 1. Basic: (30.72)(17.65)(14.50)(196.80)(55.20)

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites.(www.nseindia.com & www.bseindia.com) and the Company's website (www.rolta.com).

(17.50)

(14.30)

- 2. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its Meeting held on November 01, 2021 and concluded on November 02, 2021
- Standalone (1) Turnover, (2) Profit before tax and (3) Profit after tax for Q4 the F.Y.21 is ₹ 14.99 Cr, ₹ (294.42) Cr and ₹ (375.24) Cr respectively in compliance with Ind AS. The full format of the Standalone Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com & www.bseindia.com) and the Company's website (www.rolta.com).

Date: November 02, 2021

2. Diluted:

Kamal K. Singh **Chairman & Managing Director** 

(195.80)

(54.60)

**ELANTAS Beck India Ltd.** 

Registered Office: 147, Mumbai Pune Road, Pimpri, Pune 411018. Unaudited Financial Results for the quarter and nine months ended September 30, 2021

CIN: L24222PN1956PLC134746 http://www.elantas.com/beck-india

Nine Months ended Year ended Quarter ended Sr No **Particulars** 30-Sep-21 | 30-Jun-21 | 30-Sep-20 | 30-Sep-21 | 30-Sep-20 | 31-Dec-20 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited **Audited** Total Income from operations 13.263.01 | 11.490.86 | 11.374.78 37 662 21 26 514 35 38.313.35 Net Profit /(Loss) for the period (before tax, 2,716.41 5,953.72 5.035.35 8,021.33 1,684.91 Exceptional and /or Extraordinary items) Net Profit /(Loss) for the period before tax 1,684.91 2,716.4 8,021.33 2.752.25 6.905.18 5.035.35 (after Exceptional and /or Extraordinary items Net Profit /(Loss) for the period after tax 1,958.00 1,258.28 2,115.91 5.028.64 3.921.62 6.176.39 (after Exceptional and /or Extraordinary items Total comprehensive Income/(Loss) 1,951.26 1,251.54 2.115.9 6,152.75 5.008.43 3.906.65 for the period **Equity Share Capital** 792.77 792.77 792.77 792.77 792.77 792.77 Earnings Per Share (of Rs 10/- each) (for continuing & discontinuing operations) 24.70 15.87 26.69 63.43 49.47 77.91 Basic and Diluted (In Rupees) (not annualised Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet 43.366.50

#### Note:

of the previous year

The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results for the quarter ended September 30, 2021 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 which has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 2nd November, 2021. The full format of the Financial Results is available on the website of BSE Limited www.bseindia.com and on the Company's website http://www.elantas.com/beck-india.

For ELANTAS Beck India Limited

Sd/-

Srikumar Ramakrishnan - Managing Directo Place : Mumbai [ DIN: 07685069] Date: Nov 02, 2021

# ALLCARGO LOGISTICS LIMITED

(CIN: L63010MH2004PLC073508) Regd. Off.: 6th Floor, Avashya House, CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400 098.

Tel No.: +91 22 6679 8100 Website: www.allcargologistics.com Email: investor.relations@allcargologistics.com

THE AV VASHYA GROUP

all carco logistics ltd.

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Six months ended September 30, 2021 (Rs. in Lakhs except Earning Per Share Six month: Quarte Quarte Quarte Year ended ended ended ended Particulars ended ended September June 30. September September September March 31 30, 2020 30, 2021 2021 30, 2020 30, 2021 2021 (Unaudited (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) 4.97.785 3,44,925 2.33.656 8,42,710 4,41,41 10.49.810 a Income from Operations b Other Income 526 989 1.503 1.515 3.109 5.535 4.98,311 Total Income (a+b) 3.45.914 2.35.159 8,44,225 4.44.520 10.55.345 Net Profit for the period before tax and before exceptional and/or extra 27,64 13,396 7,052 41,042 10,699 26,441 ordinary items but after share of profits from associates and joint ventures Net Profit for the period before tax and after exceptional and/or extra 17,875 ordinary items but after share of profits from associates and joint ventures 31,911 7,052 49,786 10,349 15,908 Net Profit for the period after tax and after exceptional and/or extra ordinar items but after share of profits from associates and joint ventures 10,583 5,799 8,781 26,339 36,922 9,51 Net Profit for the period after tax, non-controlling interest and share of profit rom associates and joint ventures. 11,720 5,725 34,521 10,518 22,80 17,290 Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] attributable to equityholders 21,446 13,318 6,087 34,764 12,359 17,708 4914 4,914 4,914 7 Equity Share Capital 4,914 4,914 4,914 8 Reserves (excluding Revaluation Reserve) 2,23,440 Earnings Per Share (Face Value of Rs. 2/- each) (not annualised for the quarters) (for continuing and discontinued operation 9.28 4 77 2.33 14.0 4.28 7.04 1. Basic 2. Diluted: 9.28 4.77 2.33 14.05 4.28 7.04

# Notes:

- The statement of unaudited consolidated financial results for the guarter and six months ended September 30, 2021 has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 01, 2021. The Statutory Auditors have conducted review of these results pursuant to the requirements of Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. There are no qualifications in the report issued by the auditors.
- Key numbers of standalone unaudited financial results for the quarter and six months ended September 30, 2021, duly approved by the Board of Directors of the Company, in accordance with the provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 are as under:

		Quarter	Quarter	Quarter	Six months	Six months	Year
Sr.	Particulars	ended	ended	ended	ended	ended	ended
No.		September	June 30,	September	September	September	March 31,
		30, 2021	2021	30, 2020	30, 2021	30, 2020	2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (net)	74,405	70,156	39,231	1,44,561	76,726	1,97,043
2	Profit before tax and before exceptional items	3,095	24,752	660	27,847	10,117	20,275
3	Profit/(Loss) after tax and after exceptional items	2,576	24,961	1,267	27,537	10,735	19,148

- The Other income for the guarter ended September 30, 2021 and for the half year ended September 30, 2021 mainly includes dividend income from its Wholly Owned Subsidiary and associates of Rs. 696 lakhs and Rs 21,011 lakhs respectively.
- The Board of Directors in their meeting held on November 08, 2019, approved the Scheme of Amalgamation (merger by Absorption) under Sections 230 to 232 of The Companies Act, 2013 between Hindustan Cargo Limited (a wholly owned subsidiary of the Company) and the Company, subject to the approval of the National Company Law Tribunal ("NCLT") and other requisite approvals. The final hearing and approval of the said scheme by the Hon'ble NCLT was completed during the quarter and upon receipt of the final order, the amalgamation has been accounted for in accordance with Appendix C of Ind AS 103 'Business Combinations' and accordingly, results of all the previous periods have been restated from April 01, 2020, i.e. beginning of the previous financial year.
- Exceptional item for the guarter and half year ended September 30, 2021 includes:

-					<del></del>		
	1	Quarter	Quarter	Quarter	Six months	Six months	Year
Sr.	Particulars	ended	ended	ended	ended	ended	ended
No.	1	September	June 30,	September	September	September	March 31,
	1	30, 2021	2021	30, 2020	30, 2021	30, 2020	2021
	1	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Gain on disposal of Subsidiary (Net) [refer note 7(a)]	5,567		-	5,567	-	-
2	Profit on sale of Land	-	1,152	-	1,152	-	-
3	Container Freight Station revenue of prior year as entitlement is						
	established pursuant to court order.	-	3,825	-	3,825	-	
4	Severance Payment (net off provisions for reversals)	- 1	(498)	-	(498)	-	- ]
5	Provision for claims receivable and advances	-	-	-	-	(350)	(757)
6	Loss on fair value of assets held for sale	(1,302)		-	(1,302)	-	(9,776)
	TOTAL	4,265	4,479	-	8,744	(350)	(10,533)

- The Group as at the date of approval of these financial results has made assessment of possible impacts that may result from the COVID -19 pandemic on the carrying value of current and non-current assets considering the internal and external information available as at the said date and to the extent possible. The Group, based on the above analysis and assumptions used, believes that the carrying value of these assets are recoverable and sufficient liquidity is available. The impact of COVID -19 pandemic may be different
- from the estimated as at the date of approval of these financial results and the Group will continue to closely monitor any material changes to future economic conditions. The following events relates to one of the subsidiary of the Group Gati Limited and its step down subsidiaries:
- Gati Limited has sold its 69.79% stake in its subsidiary Gati Kausar India Limited ("Gati Kausar") by way of entering into Share Purchase Agreement ("SPA") among the Contracting Parties i.e. (i) Gati Limited as a Promoter, (ii) Mandala Capital AG Limited as an Investor, and (iii) Gati Kausar India Limited as a Company. Accordingly Gati Kausar has ceased to be the Gati's Subsidiary with effect from July 14, 2021.
- Pursuant to the direction of the Hon'ble High Court of New Delhi, in an appeal filed by Air India against the arbitral award of Rs. 2,200 lakhs, which was made over to the company i.e. Gati Limited, in the financial year 2015-16, the company has offered its property in Hyderabad as an interim collateral. An application has been filed for release of above mentioned collateral and is listed and pending for hearing. Necessary adjustments, if any, will be made in the accounts upon the decision of the Hon'ble High Court of New Delhi. The Board of directors of the Company in its meeting held on June 11, 2021 has approved and given its consent to the scheme of demerger under Sections 230 to 232 and other
- applicable provisions of the Companies Act, 2013 whereby the contract logistics business of its joint venture entity namely Avvashya CCI Logistics Private Limited will get transferred to Avvashya Supply Chain Private Limited (formerly known as South Asia Terminals Private Limited) a wholly owned subsidiary of the Company, on the going concern basis with mirror shareholding, subject to the approval of the National Company Law Tribunal and other requisite approvals In regard to the initial public announcement dated July 21, 2021 made by Inga Ventures Private Limited, manager to the offer, on behalf of Mr Shashi Kiran Shetty, Talentos Entertainment Private Limited and Avashya Holdings Private Limited, members of the Promoter and the Promoter group company, wherein, they have expressed their intention

and (b) consequently voluntarily delist the Equity Shares from BSE Limited and the National Stock Exchange of India Limited ("Stock Exchanges"), in accordance with Delisting Regulations ("Delisting Proposal"). Subsequently, the board of directors of the Company in their meeting held on August 6, 2021, approved the Delisting Proposal. The Company also sought the approval of the shareholders of the Company for the Delisting Proposal by way of a special resolution through postal ballot by remote e-voting process vide a notice dated August 6, 2021. The results of the postal ballot were announced on September 13, 2021, pursuant to Regulation 44(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. As set out therein, the number of votes cast in favour of the Delisting Proposal is sufficient for passing the resolution as a Special Resolution in terms of Section 114 of the Companies Act, 2013. However, in terms of Regulation 11(4) of the Delisting Regulations, the special resolution shall be acted upon only if the number of votes cast by the Public Shareholders in favour of the Delisting Proposal is at least two times the number of votes cast by the Public Shareholders against it

The votes cast by the Public Shareholders in favour of the Delisting Proposal (i.e. 44,66,241 votes) is less than two times the votes cast by the Public Shareholders against the

to: (a) acquire all Equity Shares that are held by Public Shareholders, either individually/ collectively or together with other members of the Promoter Group, as the case may be;

Delisting Proposal (i.e. 3,39,03,284 votes). Accordingly, in terms of Regulation 11(4) of the Delisting Regulations, the Acquirers are not able to proceed with the Delisting Proposal, and the Equity Shares of the Company shall continue to be listed on the Stock Exchanges and continue to be "Permitted to Trade" on the Metropolitan Stock Exchange of India Limited


- The Board of Directors of the Company has approved acquisition of 85% equity stake in Speedy Multimodes Limited by its Wholly Owned Subsidiary, Allicargo Projects Private
- Limited from Beyond Properties Private Limited at total consideration of Rs.102 crores, subject to closing of certain pre-cond Allcargo Belgium N.V. (WOS of Allcargo Logistics Limited) has acquired 65% stake in ECU Worldwide (Nordicon) AB along-with other Step Down Subsidiaries under Nordicon
- AS and Nordicon AB for a total consideration of approximately SEK 243.1 million, which is approximately USD 28 million. The above is an extract of the detailed format of the Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results are available on the websites of Stock Exchanges i.e. BSE Limited (<a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a>) and National Stock Exchange of India Limited (<a href="www.nseindia.com">www.nseindia.com</a>) where Securities of the Company are listed and on the Company's website (<u>www.allcargologistics.com</u>).

For and on behalf of Board of Directors **Allcargo Logistics Limited** 

Shashi Kiran Shetty Chairman and Managing Director (DIN:00012754)

Date: November 01, 2021

Designed with Ingenuity. Delivered across the Globe.



NVOCC | CFS | PROJECT & ENGINEERING SOLUTIONS CONTRACT LOGISTICS | LOGISTICS PARK

Integrated Logistics Solutions.

कंपनी (इन्कॉर्पोरेशन) नियम, २०१४ च्या नियम १४ व कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १४ व कंपनी कायदा, २०१३ च्या प्रकरणी आणि

मे. क्रॉसवर्ड बुकस्टोअर्स लिमिटेड च्या प्रकरणी ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे उमंग टॉवर, ५वा मजला, माईंडस्पेस, लिंक रोडलगत, मालाड (पश्चिम), मुंबई-४०० ०६४, महाराष्ट्र, भारत ...... अर्जदार कंपनी

आम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते की, अर्जदार कंपनी खाजगी मर्यादित कंपनीमध्ये रूपांतरण करण्याकरिता कंपनीस सक्षम करण्यास गुरुवार, ऑक्टोबर १४, २०२१ रोजी उमंग टॉवर, ५वा मजला, माईंडस्पेस, लिंक रोडलगत, मालाड (पश्चिम), मुंबई-४०० ०६४ येथे स.११.०० वाजता आयोजित केलेल्या अतिरिक्त सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करण्याच्या हेतूने सहवाचता उपरोक्त कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १४ नियमांअंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्याचा प्रस्ताव करत आहे.

कोणीही व्यक्ती कंपनीच्या प्रस्तावित बदल/दर्जा यांच्यामुळे बाधित झाले असल्यास त्यांनी त्याचे/तिचे/त्यांचे आक्षेप खालील नमूद पत्त्यावर त्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे संबंधित क्षेत्रीय संचालक, एव्हरेस्ट, ५ वा मजला, १००, मरिन डाईव्ह, मुंबई-४०० ००२ येथे अर्जदार कंपनीच्या प्रतसह सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून चौदा दिवसांच्या आत त्याच्या/तिच्या/त्यांच्या हितसेंबंधाचे स्वरुप आणि विरोधाची पार्श्वभूमी नमूद करणाऱ्या शपथपत्राद्वारे सहाय्यभूत त्यांचे आक्षेप नोंदणीकृत पोस्टाद्वारे पाठवावे.

अर्जदार कंपनीच्या वतीने आणि करिता

उमंग टॉवर, ५वा मजला, माईंडस्पेस, लिंक रोडलगत, मालाड (पश्चिम), मुंबई-४०० ०६४, महाराष्ट्र, भारत

मे. क्रॉसवर्ड बुकस्टोअर्स लिमिटेड च्या वतीने आणि करिता आकाश दिनेश गुप्ता **संचालक** डीआायएनः ०९३१८५५६

आगमन

दानापूर येथे

दि. ०६.११.२०२१ रोजी

०३.०० वा.

लोकमान्य टिळक

टर्मिनस येथे दुसऱ्या

दिवशी **१३.१५ वा.** 

आगमन

दानापूर येथे

दि. ०७.११.२०२१ रोजी

०३.०० वा.

लोकमान्य टिळक

टर्मिनस येथे दुसऱ्या

दिवशी **१३.१५ वा.** 

514

दिनांक : ०३/११/२०२१ ठिकाण: मुंबई

ट्रेन क्र.

01269

01270

६ द्वितीय आसन श्रेणी

ट्रेन क्र.

01273

01274

संरचना: २० द्वितीय आसन श्रेणी

परवानगी दिली जाईल

पालन करणे अनिवार्य असेल

मुंबई आणि दानापूर

दरम्यान

विशेष गाड्या

लोकमान्य टिळक टर्मिनस - दानापूर विशेष

प्रस्थान

लोकमान्य टिळक टर्मिनस

येथून दि. ०४.११.२०२१

रोजी **२३.०५ वा.** 

दानापूर येथून

दि. ०६.११.२०२१ रोजी

०५.०० वा.

**थांबे**: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, माणिकपूर

**संरचना:** १ प्रथम वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान,

लोकमान्य टिळक टर्मिनस - दानापूर विशेष

प्रस्थान

लोकमान्य टिळक टर्मिनस

येथून दि. ०५.११.२०२१

रोजी **२३.०५ वा**.

दानापूर येथून

दि. ०७.११.२०२१ रोजी

०५.०० वा.

थांबे: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, माणिकपूर,

आरक्षण :

विशेष गाडी क्र. 01269 आणि 01273 चे विशेष शुल्कासह

बुकिंग दि. ३.११.२०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर आणि

www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल

वरील अतिजलद विशेष ट्रेन्सच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांकरिता,

कृपया www.enquiry.indianrail.gov.in येथे भेट द्यावी किंवा

एनटीईएस ॲप डाऊनलोड करावे.

बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे

मध्य रेल्वे

G ≥ centralrailwayind
☑ ∑ Central\_Railway

सर्व भारतीय प्रवासी हेल्पलाईन 139

फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची

प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा.

प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा.



सूचना देण्यात येते की, माझे अशील श्री. कार्तिक अथरेया यांच्याकडून सर्व अडथळे व रिक्त व योग्य ताबा यांच्यापासून मुक्त असलेली जागा, खालील विवरणीत मालमत्ता यांची खारेदी करण्याकरिता प्रस्ताव करत आहेत. कोणाही व्यक्तीस वा व्यक्तींना सदर जागा वा खालील विवरणीत मालमत्ता वा कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही दावे, मागण्या वा शेअर्स असल्यास तसेच जप्ती. उप-भाडेकरार, वहिवाट, लीव्ह ॲन्ड लायसन्स, गहाण प्रभार, धारणाधिकार,भेट, अदलाबदल, रिलीज, ट्रस्ट, देखभाल, देणगी, वारसा, ताबा, जप्ती, उपक्रमांचे अंशदान, व्यवस्था, सुविधाधिकार, लाभार्थी हितसंबंध वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात स्वाक्षरीकृत करून त्यांचे कार्यालय येथे पत्ता १४ वा मजला, फ्लॅट क्र. २७, सी बर्ड, ११४ बी. जे. रोड, बॅड स्टॅंड, वांद्रे (पश्चिम), मुंबई ४०० ०५० येथे सदर संबंधित दस्तावेजांसह सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांच्या कालावधीच्या आत सूचित करणे आवश्यक आहे अन्यथा सदर दावे व/वा मागण्या, काही असल्यास त्या अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील व विक्री/हस्तांतरण कोणत्याही संदर्भाविना पूर्ण करण्यात येईल.

#### जागेचे विवरण:

दोर कार पार्किंग जागा धारक क्र. पी-६-१४३ व पी-६-१४४ यांच्यासह अंदाजे १२९७ चौरस फूट बिल्ट - अप क्षेत्रफळाचा एकूण मोजमापित ३ बीएचके, पांडुरंग बुधकर मार्ग, हार्ड रॉक कॅफेच्या समोर, वरळी, मुंबई ४०० ०१८ येथील फ्लॅट क्र. बी-२००३, २० वा मजला, लोढा मारक्वीस.

दि. ३ नोव्हेंबर, २०२१

प्रशांत दिंगरानी वकील. उच्च न्यायालय

पत्ता : १४ वा मजला, फ्लॅट क्र. २७, सी बर्ड, ११४, बी. जे. रोड, बँड स्टँड, वांद्रे (पश्चिम), मुंबई ४०० ०५०

## सरफैसी सूचना

यूनियन बैंक 🕼 Union Bank

पवनपुत्र कॉम्पलेक्स, तळ मजला, मारुती नगर, अशोकवन, दहिसर (पू.), मुंबई ४०००६८, दूर: ०२२-२८९७८३२४, २८९७०९८३.

(नियम-८(१))

सांकेतिक कब्जा सूचना

दहिसर(पूर्व) शाखा

(स्थावर मिळकतीकरिता) ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता, युनियन बँक ऑफ इंडिया, पवनपुत्र कॉम्पलेक्स, तळ मजला, मारुती नगर, अशोकवन, दहिसर(पू), मुंबई ४०००६८ चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ (ॲक्ट क्र.५४ सन २००२)अन्वये आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २८/०४/२०२१ रोजी एक मागणी सचना जारी करून कर्जटार श्री. रविकांत के मिश्रा आणि सौ. जानकी रविकांत मिश्रा आणि सीसी लोन में श्री बालाजी मेडिकल यांना सदर सचनेत दिलेल्या रु. २४०७६७९ (रुपये चोवीस लाख सात हजार सहाशे एकोणऐंशी फक्त) ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून

६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्यांना सदर अधिनियमच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये प्राप्त त्यांना/तिला प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या ०१ नोव्हेंबर, २०२१ रोजीस घेतला

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा यनियन बँक ऑफ इंडियाच्या रक्कम रु. २४०७६७९ / आणि त्यावरील व्याज च्या भाराअधीन राहील.

तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र ४०२ बी विंग नक्षत्र ग्रीन्स जुचेंद्र नायगाव पूर्व, तालुक. वाशी, जिल्हा. पालघर

दिनांक: ०१/११/२०२१ ठिकाण : मुंबई.

प्राधिकृत अधिकारी यनियन बँक ऑफ इंडिया

# eClerx

# eClerx Services Limited

CIN: L72200MH2000PLC125319

Regd. Office: Sonawala Building, 1<sup>st</sup> Floor, 29, Bank Street, Fort, Mumbai - 400 023

Phone: + 91 (22) 6614 8301, Fax: +91 (22) 6614 8655, Email: investor@eclerx.com, Website: www.eclerx.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021

(Rupees in million, except per					
		Quarter ended		Half Year ended	
Particulars	September 30, 2021	June 30, 2021	September 30, 2020	September 30, 2021	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
Total income from operations	5,232.52	4,862.60	3,607.86	10,095.12	
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,353.20	1,215.35	831.56	2,568.55	
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,353.20	1,215.35	831.56	2,568.55	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,007.67	920.36	614.53	1,928.03	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	962.61	969.92	821.82	1,932.53	
Paid up equity share capital (Face value of Rs. 10 each, fully paid up)	341.87	341.31	340.06	341.87	
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year					
Earnings per share (EPS) (for continuing and (of Rs. 10 each) (Not annualised)					
Basic Diluted	29.50 28.96	26.84 26.55	17.74 17.71	56.35 55.46	

Bilatea	20.00	20.00		00.10				
xtract of Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021								
Quarter ended			Half Year ended					
Particulars	September 30, 2021	June 30, 2021	September 30, 2020	September 30, 2021				
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)				
Total income from operations	3,738.93	3,437.13	2,870.91	7,176.06				
Profit before tax	1,145.00	1,102.80	718.27	2,247.80				
Profit after tax	856.48	821.18	533.42	1,677.66				
ote:								

The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated Financial Results for the guater and half year ended September 30, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchanges websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.eclerx.com.

For and on behalf of Board of Directors

PD Mundhra **Executive Director** 

# सूचना तमाम जनतेला हे कळविण्यात येते की,

श्री. अनंत नारायण पाटिल, श्री. कृष्णा नारायण पाटिल, श्रीम. शोभा डी. पाटिल, श्री. मोहनिश डी. पाटिल आणि श्री. अनिकेत डी. पाटिल हे माझ्या अशीलांना आताचा मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमधील आणि ठाणेच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील गाव घोडबंदर, तालुका आणि जिल्हा ठाणे येथे स्थित सर्व्हे क्र. २०४, हिस्सा क्र. ९ चे त्यांचे ३/४था अविभाजित हक्क, नामाधिकार, हितसंबंध आणि शेअर म्हणजेच संलग्नित क्षेत्र मोजमापित एकुण क्षेत्र मोजमापित ८०० चौ.मीटर्स च्या मधून ६०० चौ. मीटर्स विक्री साठी इच्छुक आहेत. कोणत्याही व्यक्तीला सदर मिळकत किंवा त्यावरील भागासाठी किंवा विरोधात कोणतेही दावे जसे की, विक्री, भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, गहाण, भेट, कुळवहिवाट, सुविधाधिकार, वारसाहक किंवा कोणत्याही प्रकारचा कोणताही इतर हितसंबंध असल्यास निम्नस्वाक्षरीकारांना सदर लिखित कागदोपत्री पूराव्यासह या सूचनेच्या १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तसे दावे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यागित समजले जातील.

दिनांक: १ नोव्हेंबर, २०२१ स्वप्निल डी. नाईक

वकील

१०४, सरोज प्लाझा, १५० फूट रूंद फ्लायओवर रोड, मॅक्सस मॉल जवळ, भाईंदर (पश्चिम), ठाणे ४०१ १०१.

Place : Mumbai

: November 2, 2021

# SHREE STEEL WIRE ROPES LTD.

Registered Office: 185, K.I.D.C., Village-Dheku, Khopoli. Taluka-Khalapur, Dist. Raigad, Maharashtra.

UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QAURTER & HALF YEAR ENDED 30TH SEP. 2021

	CIN: L45202MH1992PLC067466 (R						
SR.		QI	JARTER EN	DED	HALF YE	AR ENDED	YEAR ENDED
NO.	PARTICULARS	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
	PART-1						
1	Revenue from operations	423.28	253.82	493.13	677.10	613.14	1,649.21
2	Expenses	420.75	269.39	426.93	690.14	572.59	1,525.86
3	Profit before tax (3-4)	2.53	(15.57)	66.20	(13.04)	40.55	123.35
4	Profit (Loss) After Tax (5-6)	(0.86)	(12.18)	54.13	(13.04)	32.36	86.81
5	Total Other Comprehensive Income / (Loss)	3.23	3.20	3.03	6.43	6.01	11.49
6	Total Comprehensive Income / (Loss) (7+8)	2.37	(8.98)	57.16	(6.61)	38.37	98.30
7	Paid-up equity share capital (face value- Rs.10/-)	331.15	331.15	331.15	331.15	331.15	331.15
8	EPS per share of Rs.10/- (for the period-not						
	annualised)						
	(1) Basic	(0.03)	0.37	(1.63)	(0.39)	0.98	2.62
	(2) Diluted	(0.03)	0.37	(1.63)	(0.39)	0.98	2.62

# NOTES:

The Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021 which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations &: Disclosure Requirements) Regulations, 2015 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 2nd Nov, 2021. The above results have been subject to Limited Review by the statutory auditors of the Company. The Unaudited standalone financial results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013

Figures for Previous Period have been regrouped re-arranged and re-classified wherever considered to confirm to current period's classification 3. The Statutory Auditors have expressed an unqualified opinion on the Unaudited Standalone Financial Results for the guarter/half year

ended Sept 30, 2021 The Company is engaged in the business of manufacturing of Steel Wire Ropes and Allied Products, which in the context of Indian Accounting

Standard (INDAS)-108 "Operating Segment", is considered as the operating segment of the Company. For SHREE STEEL WIRE ROPES LTD

DATED: November 3, 2021 PLACE: MUMBAI

ANIL SAJNANI Managing Director DIN: 00014257

Nine Months ended

(Rs. in Lakhs)

Year ended

43,366.50

## **DEEP DIAMOND INDIA LIMITED** 101, HEMU PLAZA, D.J. ROAD, MUMBAI: 400056

Website: www. deepdiamondltd.co.in E-mail: deepdiamondltd@gmail.com CIN NO. L51343MH1994PLC082609

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS
FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021
( in lakbs )

			( III lakiis )	
		Quarter ended	Quarter ended	Half year ended
SI. No	Particulars	30.09.2021	30.09.2020	30.09.2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	39.42	3.32	47.13
2	Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	4.07	(8.24)	2.28
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	4.07	(8.24)	2.28
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items)	4.07	(8.24)	2.28
5	Total comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	4.17	(6.10)	2.37
6	Equity Share Capital	320.00	320.00	320.00
	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)- (Not annualised) Basic & Diluted	0.13	(0.26)	0.07
# Not ann	ualised for the quarter	For I	Deep Diamond	India Limited

Otes:
The above is an extract of the detailed format of
Quarterly/Annual Financial Results filed with the Stock
The above results have been reviewed by the Audit Co

mittee and approved by the Board of Directors in its

Place: Mumbai, Dated: 02nd November,2021

Director

Prakash Solanki

पुनित कमर्शिअल्स लिमिटेड ग्एन : एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४८८।

नों. कार्यालय : एडब्ल्यु २०२२, ए टॉवर, भारत डायमंड बोर्स, बीकेसी, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. वेबसाईट : www.punitcommercials.com, ई-मेल : fatimad@punitcommercials.com

						(रु. लाखात)
я.	तपशील	संपलेली ति	माही करिता	संपलेले अध	र्व वर्षाकरिता	संपलेले वर्ष
ъ.		३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३१०.०३.२०२
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१.३८	४३९.१९	१५९.७१	५५९.१९	७६६.५८
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	(٥.७८)	२३.४६	८.८५	२६.४१	२८.९७
w	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(٥.७८)	२३.४६	८.८५	२६.४१	२८.९७
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(٥.७८)	२३.४६	८.८५	२६.४१	२९.०३
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी करोत्तर नफा आणि करोत्तर इतर सर्वसमावेशक उत्पन्न धरून)	(٥.७८)	२३.४६	८.८५	२६.४१	२९.०३
ξ	समभाग भांडवल	28.00	28.00	28.00	28.00	28.00
O	राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंदात दर्शविल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	१२८.८५ (३१/३/२१ रोजी)	९९.८२ (३१/३/२० रोजी)	१२८.८५ (३१/३/२१ रोजी)	९९.८२ (३१/३/२० रोजी)	१२८.८५ (३१/३/२१ रोजी)
۷	प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबींपूर्वी आणि नंतर) (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)			,	Í	
	मूलभूत :	(0.33)	९.७८	३.६९	११.००	१२.०९
	सौम्यिकृत :	(0.33)	9.92	३.६९	११.००	१२.०९

खापरीक्षण समितीने वरील निष्कर्षांचे पुनर्विलोकन करून संचालक मंडळाकडे ते स्वीकारण्याची शिफारस केली आणि २ नोव्हेंबर, २०२१ रोजी झालेल बैठकीत संचालक मंडळाने त्यास मंजुरी दिली.

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर्स रिबवायरमॅटस्) रेयुलेशन्स, २०१५ च्या रेयुलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंअंसकडे सादर केलेल्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटस् www.nseindia.com आणि www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.punitcommercials.com वर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशावरू निरव पी. मेहत ठिकाण: मुंबई. व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ००५१८६१४) देनांक : २ नोव्हेंबर, २०२१

# **ELANTAS Beck India Ltd.**

CIN: L24222PN1956PLC134746 Registered Office: 147, Mumbai Pune Road, Pimpri, Pune 411018. http://www.elantas.com/beck-indi **Unaudited Financial Results for the quarter** 

and nine months ended September 30, 2021

30-Sep-21 30-Jun-21 30-Sep-20 30-Sep-21 30-Sep-20 31-Dec-20 Sr No **Particulars** Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Total Income from operations 11,490.86 1.374.78 13.263.01 38,313.35 37,662.21 | 26,514.3 Net Profit /(Loss) for the period (before tax, 2.716.41 5,953.72 5.035.35 8.021.33 1.800.79 1,684.91 Exceptional and /or Extraordinary items) Net Profit /(Loss) for the period before tax 1,684.91 2,716.41 8,021.33 2,752.25 6.905.18 5,035.35 (after Exceptional and /or Extraordinary items) Net Profit /(Loss) for the period after tax 1,958.00 1,258.28 2,115.91 5,028.64 3,921.62 6,176.39 (after Exceptional and /or Extraordinary items) Total comprehensive Income/(Loss) 1,951.26 2,115.91 1.251.54 5.008.43 3.906.65 6.152.75 for the period **Equity Share Capital** 792.77 792.77 792.77 792.77 792.77 792.77 Earnings Per Share (of Rs 10/- each) 24.70 15.87 26.69 63.43 77.91 (for continuing & discontinuing operations) 49.47

Quarter ended

# Note:

Place : Mumbai

Date: Nov 02, 2021

The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results for the quarter ended September 30, 2021 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Reguirements) Regulations, 2015 which has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 2nd November, 2021. The full format of the Financial Results is available on the website of BSE Limited www.bseindia.com and on the Company's website

http://www.elantas.com/beck-india

Basic and Diluted (In Rupees) (not annualise

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet

of the previous year

Sd/ Srikumar Ramakrishnan - Managing Director

For ELANTAS Beck India Limited

[ DIN: 07685069]

# मराठा सहकारी बँक लि., मुंबई

मातुश्री सोसायटी, ११६, सर एम. व्ही. रोड, नटराज स्टुडिओ जवळ, अंधेरी (पुर्व), मुंबई - ४०० ०६९

💶 🌣 पंचाहत्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस (फक्त सभासदांसाठी)

मराठा सहकारी बँक लि. च्या सर्व सभासदांना नोटीस देण्यात येत आहे की, बँकेची ७५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि. २५ नोव्हेंबर २०२१ रोजी मराठा वैभव बॅक्वेट्स, 'बी' विंग, स्टार मॉल, तिसरा मजला, एन.सी. केळकर मार्ग, दादर (पश्चिम) सावंतवाडी समाज संस्थान, मुंबई- ४०० ०२८ येथे दुपारी ठीक ४.०० वाजता होणार असून सभेपुढील कामकाजाचे विषय खालीलप्रमाणे आहेत. तरी कृपया सर्व सभासदांनी सभेस वेळेवर उपस्थित रहावे ही नम्र विनंती.

## सभेपुढील कामकाजाची विषयसुची

- १. दिनांक २२.०३.२०२१ रोजी झालेल्या ७४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन कायम करणे. दिनांक ३१ मार्च २०२१ सालचा वार्षिक अहवाल, वैधानिक लेखा परिक्षकांनी
- प्रमाणित केलेले नफा तोटा पत्रक, ताळेबंद स्विकृत करणे. सन २०२०-२०२१ चा वैधानिक लेखा परिक्षकांचा तपासणी अहवाल, दोष दुरुस्ती
- अहवालासहित स्विकृत करणे.
- सन २०२१-२०२२ च्या वार्षिक अंदाज पत्रकास मान्यता देणे.
- सन २०२१-२०२२ सालाकरिता वैधानिक लेखापरिक्षक म्हणून संचालक मंडळाने शिफारस केलेल्या मे. आंबेकर शेलार कर्वे आणि आंबर्डेकर यांच्या नेमणुकीस रिझर्व्ह बँकेच्या सम्मतीनंतर मान्यता देणे व त्यांचा मेहनताना ठरविण्याचा अधिकार संचालक मंडळास देणे
- मराठा सहकारी बँक लि., मुंबई चे दि कॉसमॉस को-ऑप बँक लि., पुणे या बँकेत एकत्रीकरण (amalgamation) व त्या संदर्भातील संबंधित प्रक्रियेसाठी मान्यता
- सदर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भाग घेतलेल्या सभासदांव्यतिरिक्त आगाऊ पुर्वसुचना दिलेल्या सभासदांच्या अनुपस्थितीस मान्यता देणे
- मा. अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या इतर विषयांवर विचार करणे.

संचालक मंडळाच्या आदेशावरून સहੀ/-

(उमेश मनोहर शेलार) मुख्य कार्यकारी अधिकारी दिनांक : ०३.११.२०२१

सचना : सभेच्या नियोजित वेळेत आवश्यक ती गणसंख्या नसेल तर सभा तहकुब करण्यात येईल व अशी तहकुब केलेली सभा निश्चित केलेल्या जागीच ठीक ४.३० वाजता घेण्यात येईल व पोटनियम क्र. ३५ (३) नुसार त्या सभेस गणसंख्येचे बंधन राहणार नाही.

#### -: सभासदांना महत्वाच्या सूचना :-

- . सभेच्या अनुषंगाने सभासदांना काही माहिती हवी असल्यास अथवा काही सूचना, प्रश्न सभेपुढें मांडावयाचे असतील तर त्यांनी त्या लेखी स्वरुपात दि. १८.११.२०२१ रोजी व तत्पूर्वी बँकेच्या कामकाजाच्या वेळेत प्रशासिकय कार्यालयात पोहोचतील अञ्चा रितीने पाठवाव्यात.
- . दि. ३१ मार्च २०२१ सालचा वार्षिक अहवाल सभांसदांसाठी बँकेच्या संकेतस्थळ www.marathabank.com वर उपलबध्द करण्यात आलेला आहे

बिल्डिंग क्र. २, युनिट क्र. २०१/२०२ए आणि २००-२०२बी, तळमजला asrec (India) Limited (पूर्व), मुंबई-४०००९३.

लिलावाकरिता जाहीर सूचना - जंगम/स्थावर मिळकतीची विक्री

( सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट), २००२ च्या नियम ८(६) सहवाचता नियम ९ (१) अन्वये)

गणस्थार्यस्मी (इंदिया) लि. ही कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित सिक्यप्रिययेशन ऑग्ड रिकन्सरक्शन ऑ

... ज्ञायनान्शिअल ॲसेटम् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट २००२) च्या कलम अंतर्गत सिक्युरिटायझेशन ऑण्ड ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी म्हणुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडे नोंट्णीकृत आहे, जिचे नोंट्णीकृत कार्यालय आहे सॉलिटेअर कॉपोरेट पार्क, बिल्डिंग क्र. २, युनिट क्र. २०१–२०२, तळमजला, सॉलिटेअर कॉपॅरिट पार्क, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ येथे (ह्यापुढे उद्घेख 'एएसआरईसी') आणि मूळ घनको भारत को-ऑपरेटीव्ह बँक (मुंबई) लि. सह निष्पादित दिनांक २५.०३.२०२१ रोजीच्या अभिहस्तांकन विलेखाच्या सुकृताद्वारे श्री. सुभाष गोपिनाथ आंवेडकर, मे. वज्रमणी एन्टरप्रायझेः (कर्जदार) चे प्रोप्रा. ची तारण धनको आहे, ज्याद्वारे एएसआरईसी (इंडिया) लि. ने एएसआरईसी-पीसी-१२/२०२० २१ ट्रस्ट चे ट्रस्टी म्हणून तिच्या क्षमतेत सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम ५ अंतर्गत त्यातील तारण हितसंबंधासह एकत्रि सर्व हक्क, नामाधिकार आणि हितसंबंधांसह स्टेट बँक ऑफ परियाला कडुन वरील सदर कर्जदारांच्या तारण मत्ता संपादित

भारत को-ऑपरेटीव्ह बँक (मुंबई) लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन फायनान्त्राअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ६० दिवसांच्या विहित कालावधीत **श्री. सुधाष** गोपिनाथ आंबेडकर, मे. बज्रमणी एन्टरप्रायझेस (कर्जदार) चे प्रोप्ता. ला भारत को-ऑपरेटीव्ह बँक (मुंबई) लि. ने मंजुर केलेल्या अग्रिमांच्या संदर्भात त्यावरील पुढील व्याजासह रु. ३,३५,४३,३८४.०० (रुपये तीन करोड पस्तीस **लाख त्रेचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी मात्र)** ची एकूण थकीत रक्कम प्रदान करण्यासाठी तिचे संचालक/जामीनदा आणि गहाणवटदार म्हणुन त्यांच्या क्षमतेत कलम कर्जदार श्री. **सुभाष गोपिनाथ आंबेडकर, मे. वज्रमणी एन्टर**प्राय**झे** (कर्जदार) चे प्रोप्रा. (यानंतर सदर कर्जदार असा उञ्लेख) आणि श्री. संदीप बालाजी देसाई (हमीदार) आणि श्री. बी आर नागेश गोवडा (हमीदार) यांना बोलाविण्यासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये दिनांक २६.०४.२०१९ रोजीची मागणी सूचना जारी केली होती.

कर्जदार/जामीनदार/गहाणवटदार हमीदारांनी साठ दिवसांच्या विहित कालावधीत सदर मागणी सूचनेनुसार संपूण थकवाकी चुकती करण्यास कसूर केली आणि एएसआरईसी-पीसी-१२/२०२०-२१ ट्रस्ट चे ट्रस्टी म्हणुन कार्यरत एएसआरईसी (इंडिया) लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कलम १३(४) सहवाचता एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटीज (इंटरेस्ट) रुल्स, २००२ अंतर्गत प्राप्त अधिकाराचा वापर करुन एल.बी.एस. मार्ग, रॉयल इन हॉटेल जवळ, गोकुळ<sup>े</sup> नगर ठाणे (पश्चिम)- ४००६०१ येथे स्थित जमीन धारक सर्व्हे क्र. २९(भाग) वर बांधलेले वर्धमान इंडस्ट्रीअल कॉम्प्लेक्स विमायसेस को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. च्या १ ल्या मजल्यावर गाळा क्र. ११६, मोजमापित १५३० चौ.पू येथील खालील परिशिष्टात अधिक विशेषतः वर्णिलेल्या तारण मत्तेचा प्रत्यक्ष कब्जा घेतला आहे.

संपूर्ण थकबाकी पूर्ण न केल्यामुळे सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार आणि जामीनदार यांना सूचना देण्यात येरं की, प्राधिकृत अधिकारी याद्वारे सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत सदर सूचनेनंतर प्राप्त झालेले प्रदान जमा केल्यानंतर कलम १३(२) सूचनेन्वये वरील सदर मागणीनुसार थकवाकीच्या वसुलीसाठी खालील नमुद तारण मिळकती विकण्यास इच्छुक आहेत आणि म्हणून तारण मिळकर्तींच्या खरेदीसाठी मोहोरबंद पाकिटातून निवेदा/बोली मागवित आहेत. मिळकत 'जे आहे जेथे आहे', 'जे आहे जसे आहे' आणि 'कोणत्याही आधाराशिवाय' तत्त्वाने काटेकोरपणे विकण्यात येईल

मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इ.अ.र.
	(रु. लाखांत)	(रु. लाखांत)
नोंदणीकृत जिल्हा आणि उपजिल्हा ठाणेच्या हद्दीत ठाणे	₹0.00	३६.००
महानगरपालिकेच्या हद्दीत गाव पाचपाखाडी, तालूका आणि जिल्हा ठाणे	बोली वाढवि	ण्याचे मुल्य
येथे एल.बी.एस. मार्ग, रॉयल इन हॉटेल जवळ, गोकुळ नगर, ठाणे	(रु.	त)
(पश्चिम)- ४००६०१ येथे स्थित जमीन धारक सर्व्हे क्र. २९(भाग) वर	,	
बांधलेले वर्धमान इंडस्ट्रीअल कॉम्प्लेक्स प्रिमायसेस को-ऑपरेटीव्ह	40,00	0/-
हाऊसिंग सोसायटी लि. च्या १ ल्या मजल्यावर गाळा क्र. ११६,	, ,	,
मोजमापित १५३० चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र आणि ओपन टेरेस, मोजमापित		
१४७० चौ.फू. सुपर बिल्ट अप क्षेत्र		
सीमाबध्दः पूर्वः रहिवासीत इमारत, पश्चिमः अकार्ड, उत्तरः अशोका		
इंडस्ट्रीअल इस्टेट, दक्षिण: युनायटेड २१ हॉटेल.		

### विक्रीच्या अटी आणि शर्ती ई-लिलाव हा विक्री पूर्ण होईपर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या आपोआप विस्तारासह ०९.१२.२०२१

रोजी स. ११.३० ते द्. ०१.३० दरम्यान करण्यात येईल ई-लिलाव हा एएसऑरईसीचे मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार मे. सी**? इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** यांची

- वेबसाईट: https://www.bankeauctions.com (मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे वेबपोर्टल) मार्फत ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' अंतर्गत करण्यात येईल. ई-लिलाव बोली प्रपत्र, घोषणा ऑनलाईन ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती समाविष्ट ई-लिलाव बोली प्रपत्र वेबसाईट www.asrecindia.co.in आणि https://www.bankeauctions.com मध्ये उपलब्ध आहेत. इंच्छुक बोलीदारांनी वैध ईमेल पत्ता धारण करणे आवश्यक आहे. **मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** यांचा संपर्क थ्री, हरीष गोवडा, मोबार्डल: +९१ ९५९४५९७५५, हेल्पलार्डन क. +९१-१२४ ४३०२०२०/२१ २२, +९१ ७२९१९८११२४/११२५/११२६, ईमेल: hareesh.gowda@c1india.com
- सूचीबध्द बोलीदारांची नोंदणी सेवा पुरवठादारांद्वारे करण्यात येईल आणि युजर आयडी किंवा पासवर्ड ईमेल मार्फत बोलीदारांना कळविण्यात येईल. बोलीदारांना विनामूल्य ई-लिलावावरील आवश्यक प्रशिक्षण देण्यात येईल. एएसआरसी किंवा सेवा पुरवठादार हे नेटवर्क समस्यांसाठी बोलीदारांच्या वतीने कोणतीही उणिव/कसर यासाठी जबाबदार राहणार नाहीत. अशा आकस्मित घटना टाळण्यासाठी बोलीदारान अल्टनेटिव्ह पॉवर बॅकअप इ. अशी सर्व आवश्यक व्यवस्था करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
- प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेले तपशिल हे त्यांचे चांगले ज्ञान आणि माहिती आणि नोंदीनुसार नमुद केलेले आहेत. प्राधिकृत अधिकारी हे कोणतीही चूक, गैरविधाने किंवा त्रुटी इ. साठी जनानदार राहणार नाहीत. इच्छक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापर्वी मिळकतीला बाधक दावे/हक्क/थकबाकी आणि लिलावासाठी ठेवलेल्या मिळकतीचे नामाधिकार, बोजा संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करणे आवश्यव आहे. ई-लिलावाची जाहिरात ही काही घटक नाही आणि एएसआरईसी चे कोणतेही सादरीकरण किंवा कोणतेही वचन मानण्यात येऊ नये. मिळकत एएसआरईसी ला ज्ञात किंवा अज्ञात विद्यमान बोजासह विकण्यात येईल. प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हक्क/मतांकरित जबाबदार राहणार नाही मिलकत गावीव किंमतीखाली विकली जाणार नाही आणि विकी एएमआर्रिमी दंदिया लि । तारण धनकोंच्य
- मंजुरीच्या अधीन राहील. निविदा दस्तावेजांमध्ये दिलेल्या विहित स्वरुपातील बोली या **एएसआरईर्स** इंडिया लि. चे प्राधिकृत अधिकारी, बिल्डिंग क्र. २, युनिट क्र. २०१/२०२ए आणि २००-२०२बी तळमजला, सॉलिटेअर कॉपीरेट पार्क, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मृंबई-४०००९३ यांचेकडे किंवा sunil.korgaonkar@asrecindia.co.in कडे ईमेल मार्फत सादर करणे आवश्यक आहे. बोली प्रपत्र सादर करण्याची अंतिम तारीख आहे ०६.१२.२०२१ रोजी दु. ४.०० वा. पर्यंत. कोणत्याही कारणामुळे उशीरा प्राप्त झालेले बोली प्रपत्र किंवा इअर विचारात घेतली जाणार नाही. इअरशिवाय बोली तडकाफडकी नाकारण्यात येईल.
- इच्छुक खरेदीदार/बोलीदारांनी खाते क्र. ००९०२०११०००१५१७, बँक ऑफ इंडिया, एसएसआय अंधेरी शाखा, खात्याचे नाव/लाभकारीचे नाव: एएसआरईसी-पीएस१२/२०२०-२१ आयएफएससी कोड: BKID0000090 मध्ये एनईएफटी/आरटीजीएस मार्फत इअर रक्कम जमा करणे
- यशस्वी बोलीदारांची इसारा अनामत रक्कम (इअर) ही विक्री मोबदल्याचा भाग म्हणुन राखुन ठेवण्यात येईल आणि अयशस्वी बोलीदारांची इअर त्याच पध्दतीने परत करण्यात येईल. इअरवर व्याज देय नाही बोलीदारांना त्वरित सुविधा आणि योग्य परताव्याकरिता त्यांच्या बँक खात्याचा तपशिल देण्याची विनर्त करण्यात येत आहे यशस्वी बोलीदारांनी त्वरित म्हणजेच त्याच दिवशी किंवा पढील कामकाजाच्या दिवसाच्या अगोदर विक्री
- किंमतीची २५% रक्कम (जमा केलेली इअर रक्कम धरून) विक्री घेणाऱ्या प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे जमा केली पाहिजे आणि असे जमा करण्यात कसूर केल्यास इअर जप्त करण्यात येईल आणि मिळकतीची पुन्हा विक्री करण्यात येईल. विक्री किंमतीच्या उर्वरित रक्कम मिळकतीच्या विक्री निश्चितीच्या १५ व्या दिवशी किंवा त्यापवीं किंव

सुरक्षित धनको व यशस्वी बोलीदार यांच्यात लेखी मान्य केल्या जाणाऱ्या वाढीव मुदतीत प्रदान करावी

लागेल. वरील विहित कालावधीत प्रदानात कसूर केल्यास जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल आणि

- मिळकतीची पुन्हा विक्री करण्यात येईल आणि कसूरवार खरेदीदाराला मिळकत किंवा त्यानंतर विकण्यात येणाऱ्या अशा रकमेच्या कोणत्याही भागावरील सर्व दावे त्यागावे लागतील. विक्री सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या तरतुर्दीच्य
- इच्छुक बोलीदार २६.११.२०२१ **रोजी स**. १०.०० ते दु. ०१.०० पर्यंत मिळकतीचे निरिक्षण करु शकतात करु शकतात. संपर्क तपशिल: श्री. सुनिल पी कोरगावकर- सेल क्र. ९८२०८३४३१८, ०२२-६१३८७०२७, सौ. रश्मी इराणी- सेल क्र. ९२२३२७५१०५, ०२२-६१३८७०२२ यांन कोणत्याही चौकशीसाठी संपर्क करता येईल.
- प्राधिकत अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता कोणतेही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारणे किंवा नकारणे आणि/किंवा कोणत्याही अटी/शर्ती सुधारण्याच्या सर्वस्वी हक्क राखुन ठेवला आहे
- यशस्वी बोलीदाराने कायद्यानुसार जीएसटी करिता देय प्रभार/शुल्क, प्रयोज्य नोंदणी, मुद्रांक शुल्क अनुषंगिक खर्च, इ. भरायचे आहेत. उच्चतम बोली ही तारण धनकोंच्या मंजुरीच्या अधीन राहील.
- सदर सूचना हि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) अन्वये तसेच त्यांची संपूर्ण थकबाकी चुकती न केल्यास वरील नमृद तारखेस सरफैसी ॲक्ट आणि सिक्य्रिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स अन्वये तारण मिळकतीच्या विक्रीसाठी कर्जदार/जामीनदार/गहाणवटदार यांना ३० दिवसांची सूचन तसेच म्हणूनही बजावली आहे

दिनांक : ०२.११.२०२१, ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी, एएसआरईसी (इंडिया) लि.